





17th July, 2020

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Mumbai

Kind Attn: Manager, Listing Department

Email Id: neaps@nse.co.in Stock Code - SONATSOFTW

Dear Sir/Madam,

BSE Limited
P.J. Towers, Dalal Street
Mumbai

Kind Attn: Manager, Listing Department Email Id: listing.centre@bseindia.com

Stock Code - 532221

SUB: Newspaper advertisement of Notice of the 25th Annual General Meeting

Please find enclosed the copies of the newspaper advertisement published in English and regional Language (Marathi) newspapers titled – Notice of the 25th Annual General Meeting (AGM) of Sonata Software Limited. The advertisement copies will also be made available on the Company's website at www.sonata-software.com.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully, For **Sonata Software Limited**

Mangal Kulkarni Company Secretary and Compliance Officer

Encl: As above

पंजाब नैशनल बैंक

punjab national bank

CUSTOMER ACQUISITION DIVISION, HEAD OFFICE PLOT NO.4 SECTOR 10, DWARKA, NEW DELHI-110075

TENDER NOTICE

Punjab National Bank invites online bids for "CORPORATE TIE-UP WITH ONLINE MUTUAL FUNDS AGGREGATOR AND ROBO-ADVISORY (INVESTMENT) SERVICE PROVIDER FOR PROSPECTIVE INVESTORS" from eligible bidders. Interested bidders may visit our e-procurement website https://etender.pnbnet.in or https://www.pnbindia.in for downloading the detailed RFP document. The bids are required to be submitted online using digital certificates (Signing & encryption) through our e-Procurement system. Last date & time for Online Bid Submission (for both Technical & Commercial) (hash submission) along with submission of required documents online & offline is 14.08.2020 till 1500 hrs and last date for Bid Re-encryption is 14.08.2020 till 1600 hrs. Any corrigendum/clarification in respect of above said RFP shall be released only on the above said website, which may be

Assistant General Manager

For MAHINDRA LOGISTICS LIMITED

BRIJBALA BATWAL

Mahindra

MAHINDRA LOGISTICS LIMITED

Registered Office: Mahindra Towers, P. K. Kurne Chowk, Worli, Mumbai - 400 018. CIN: L63000MH2007PLC173466

PUBLIC NOTICE

In compliance with Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of Mahindra Logistics Limited ("the Company") is scheduled to be held on Thursday, 30 July 2020, to Inter alia, consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the 1* quarter ended 30 June 2020, which shall be subject to limited review by the Statutory Auditor of the Co

In terms of the Company's Code of Conduct for Prevention of Insider Trading in Securities of Mahindra Logistics Limited, the Trading Window of the Company has been closed from Wednesday, 1 July 2020 to Saturday, 1 August 2020 (both days inclusive).

Notice can also be accessed on the Company's website at https://www.mahindralogistics.com and on the websites of the Stock Exchanges at https://www.bseindia.com and https://www.nseindia.com

Place: Mumbai

John COCKERILL INDIA LIMITED (formerly CMI FPE LIMITED)

CIN.: L99999MH1986PLC039921

Registered Office:- Mehta House, Plot No. 64, Road No. 13, MIDC, Andheri (East), Mumbai - 400 093 Tel.: 022-66762727 | Fax: 022-66762737-38 Ernail: investors@cmifpe.com | Website: www.johncockerillindia.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS Sub: Registration of email to receive communication through email

This is to inform the shareholders of the Company that in pursuit of paperless communication and in terms of the applicable provisions of the Companies Act, 2013, Rules made thereunder and the statutory provisions, the Company will serve documents such as Notice of Meetings, Annual Reports, Notices of Postal Ballot and other official communication to the shareholders in electronic mode / through e-mail In order to provide better and efficient service to the shareholders, w request shareholders to register their e-mail address as mentione below. By registering your e-mail, you will be able to receive communication and documents promptly and without loss in posta transit. You can have it handy in your inbox.

Shares held in physical form: Shareholders holding shares in physical form can register / update their e-mail address with the Company / Bigshare Services Private Limited by sending a request at investors@cmifpe.com mentioning their folio number, full name and

Shares held in demat form : In case of shares held in demat form, w request you to kindly register your e-mail address with your Depository Participant (DP). In case of change of your e-mail address, kindly register update new email with your DP.

Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) – Bigshare Services Private Limited has already send SMS to shareholders on their registered mobile number with link to facilitate the shareholders to register their e-mail address. Shareholders can click on link given in the SMS or visit RTA website https://bigshareonline.com/InvestorRegistration.aspx

The shareholders may note that the Ministry of Corporate Affairs (MCA) vide its Circular dated April 13, 2020 and other relevant circulars has allowed the Companies to issue Notices only to those shareholders whose emails are registered. This is also an opportunity given to the shareholders to register / update their e-mail address which would enable them to receive Notices and other official communication by the Company from time to time including during COVID-19 pandemic or during lockdown or as may be permitted otherwise

Shareholders who have registered their e-mail address with the RTA/DP will continue to receive communication through mail.

(formerly CMI FPE Limited)

Date: July 16, 2020 Place: Mumbai

By order of the Bosso For John Cockerill India Limited

Haresh Vala Company Secretary

IRIS Business Services Limited Registered Office: T-231, Tower 2, 3rd Floor,

International Infotech Park, Vashi - 400 703, Maharashtra, Indi Tel: +91 22 67231000, Email: cs@irisbusiness.com, Website: www.irisbusiness.com, Fax: +91 22 2781 4434 CIN: L72900MH2000PLC128943

NOTICE OF THE TWENTIETH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the Twentieth Annual General Meeting of the Compan ("AGM") will be held on Friday, August 14, 2020 through Video Conferencing ("VC") Other Audio Visual Means ("OAVM") at 11:00 am (IST) to transact the business as set out it the Notice of the AGM which will be circulated for convening the AGM. The AGM will be held without the physical presence of the shareholders at a common venue. This is in view of held without the physical presence of the shareholders at a common venue. This is in view of the continuing COVID-19 pandemic and in compliance with the General Circular No. 20 2020 dated May 5, 2020 read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars"), Circular No SEBI/HO/CFD/CMDI/CIR/P/2020/79 dated 12* May, 2020 ("said SEBI Circular") issued by the Securities and Exchange Board of India and relevant provisions of the Companier Act, 2013 and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Requirements) Regulations, 2015.
The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM and attendance of the shareholders attending the AGM through VC/ OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2019-28 ("Annual Report") is being sent only by electronic mode to those shareholders whose email addresses are registered with the Company/ Depository Participants in accordance with the aforesaid MCA circulars and said SEBI Circular. The Notice of the AGM and Annual Repor

aforesaid MCA circulars and said SEBI Circular. The Notice of the AGM and Annual Report will also be available on the website of the Company at www.bscindia.com
The Company is pleased to provide the facility of e-voting to its shareholders, to enable them to cast their votes on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means, using remote e-voting system (e-voting from a place other than venue of the AGM) as well as e-voting during the proceeding of the AGM ("collectively referred as e-voting"). The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited ("CDSL"), for providing the e-voting facility to the Shareholders. The instructions for e-voting are provided in the Notice of the AGM. Shareholders whose Email IDs are already registered with the Company/ Depository, may follow the Instructions for e-voting as provided in the Notice of the AGM.

Shareholders whose Email IDs are not registered with the Company/ Depository Participants, may follow following process for procuring User ID and Password and registration of Email IDs before-voting at the AGM:

1) For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of

ranterpants, may noted biolewing process for procuring Oser ID and rassword and registration of Email IDs before-voting at the AGM:

1) For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scan copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scan copy of PAN card), AADHAR (self-attested scan copy of Aadhar Card) by email to Company at cs@irisbusiness.com or the Registrar and Share Transfer Agent - Link Intime India Private Limited at mt.helpdesk@linkintime.co.in/mumbai@linkintime.co.in

2) For Demat shareholders -, Please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scan copy of PAN card), AADHAR (self attested scan copy of PAN card), AADHAR (self attested scan copy of PAN card), and Thelpdesk@linkintime.co.in/mumbai@linkintime.co.in

nt helpdesk@linkintime.co.in/mumbai@linkintime.co For IRIS Business Services Limited

Date: 17th July, 2020 Place: Vashi, Navi Mumba

Company Secretary & Compliance Office

Honeywell

Honeywell Automation India Limited CIN: L29299PN1984PLC017951 Phone: +91 20 7114 8888

Notice

NOTICE is hereby given pursuant to Regulation 47(1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, August 6, 2020, inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company along with Limited Review Report for the first quarter ended June 30, 2020.

The information contained in this Notice is also available on the website of the Company at https://www.honeywell.com/enus/global/en-in/hail and on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Honeywell Automation India Limited

Farah Irani

Place: Pune Date: July 17, 2020

Company Secretary

Regd. Office: 56 & 57, Hadapsar Industrial Estate, Pune 411 013 all: HAILInvestorServices@Honeywell.com | Website: https://www.honeywell.com/en-us/globa/en-in

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH, MUMBAI COMPANY SCHEME PETITION NO. 935 OF 2020 CONNECTED WITH **COMPANY SCHEME APPLICATION NO. 982 OF 2020**

And In The Matter Of Sections 230 To 232 Of The Companies Act, 2013 And Other Applicable Provisions Of The Companies Act, 2013

In The Matter Of Companies Act, 2013

And In The Matter Of Scheme Of Merger By Absorption

PANALPINA WORLD TRANSPORT (INDIA) PRIVATE LIMITED AND PANALPINA GLOBAL BUSINESS SERVICES INDIA PRIVATE LIMITED BY DSV AIR & SEA PRIVATE LIMITED And Their Respective Shareholders

PANALPINA WORLD TRANSPORT (INDIA) PRIVATE LIMITED a Company incorporated under the provisions of Companies Act, 1956 and having its registered office at The Qube, B-204, M.V.Road, Off International Airport, Patanwala Industrial Estate, L.B.S. Road Ghatkopar Approach Road, Marol, Andheri East, Mumbai-400059, Maharashtra, India

...First Petitioner Company / First Transferor Company

PANALPINA GLOBAL BUSINESS SERVICES INDIA PRIVATE LIMITED a Company incorporated under the provisions of Companies Act, 2013 and having its registered office at The Qube, B-204, M.V.Road, Off International Airport, Patanwala Industrial Estate, L.B.S. Road Ghatkopar Approach Road, Marol, Andheri East, Mumbai-400059, Maharashtra, India

...Second Petitioner Company / Second Transferor Company

DSV AIR & SEA PRIVATE LIMITED a Company incorporated under the provisions of Companies Act, 2013 and having its registered office at The Qube, B-204, M.V.Road, Off International Airport, Patanwala Industrial Estate, L.B.S. Road, Ghatkopar Approach Road, Marol, Andheri East, Mumbai-400059, Maharashtra, India

... Third Petitioner Company / Transferee Company **NOTICE OF HEARING**

Petition under section 230 to 232 and other applicable provisions of the Compania Act, 2013 for the sanction of Scheme of Merger by Absorption of Panalpina World Transport (India) Private Limited and Panalpina Global Business Services India Private Limited by DSV Air & Sea Private Limited and their respective shareholders, presented by the Petitioner Companies on 3rd July, 2020 before the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbal Bench ('NCLT') and was admitted by the Hon'ble NCLT on 15th July, 2020. The aforesaid petition is fixed for hearing before the Hon'ble NCLT on 28th July, 2020.

If any person concerned is desirous of supporting or opposing the said Petition, he/she/it should send the notice of his/her/its intention signed by him/her/it or his/her/its advocate to the National Company Law Tribunal, Mumbai at Bench, 4th Floor, MTNL Exchange Building, G.D. Somani Marg, Near G.D. Somani Internationa School, Cuffe Parade, Mumbal – 400005 and at its Email ID: ncttmum@gmail.com, ncttmum1@gmail.com not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Copy of the said representation may simultaneously be sent at the registered office of the respective Petitioner Companies and on the Email ID of the Companies: manoj.Negi@in.dsv.com and at the Email ID of the Advocate advocateshrutikelji@gmail.com. Where any person concerned seeks to oppose the aforesaid petition, the grounds of opposition or a copy of affidavit in that behalf should be furnished with such notice. The Copy of the Petition can be obtained free of charge by sending an enquiry at Email ID of the Company: manoj.Negi@in.dsv.com and at the Email ID of the Advocate: advocateshrutikelji@gmail.com not later than two days before the date fixed for hearing of the Petition. Dated this 17th day of July, 2020

Shruti Kelji – Pednekar Advocate for the Petitioner Com, anies



SONATA SOFTWARE LIMITED

CIN: L72200MH1994PLC082110
Registered Office: 208, TV Industrial Estate, 2nd Floor, 5 K Ahire Marg, Worli, Mumbai - 400 030. Corporate Office: 1/4, APS Trust Building, Bull Temple Road, N. R. Colony, Bengaluru - 560 004. Tel: 91-80-67781999, Fax: 91-80-2661 0972. E-mail: info@sonata-software.com, website: www.sonata-software.com

NOTICE OF THE 25TH ANNUAL GENERAL MEETING (AGM) OF SONATA SOFTWARE LIMITED

Notice is hereby given that the Twenty-fifth Annual General Meeting of Sonata Software Limited (Company) will be held on Tuesday, 11th August, 2020 at 4.00 P.M. IST through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, and other applicable Laws, Rules made there under and General Circular No.14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12, 2020 (collectively referred to as "Circular"). As per the above circulars, Companies are allowed to hold AGM through VC/OAVM without the physical presence of Members at a common venue.

In compliance with the above circulars, the Notice of the AGM along with Annual Report for FY 2019-20 will be sent to all Members in electronic mode, whose email ID's are registered with the Depository Participants/Registrar and Share Transfer Agent (RTA) of the Company.

The Notice of the AGM along with Annual Report for FY 2019-20 will also be made available on the Company's website at www.sonatasoftware.com and websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also on the website of NSDL www.evoting.nsdl.com.

Members holding shares in physical mode are requested to furnish their email ID's with the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) KFin Technologies Private Limited (formerly Karvy Fintech Private Limited), at einward.ris@kfintech.com and Members holding shares in dematerialized mode, are requested to register their email IDs with their relevant depositories through their depository participants.

The instructions for attending the AGM through VC/OAVM will be provided in the Notice of the AGM.

The Company is providing remote e-voting facility (remote e-voting) to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company will be providing the facility of voting through e-voting system during the AGM (e-voting). Detailed procedure for remote e-voting and e-voting is provided in the Notice to the AGM

For Sonata Software Limited

Company Secretary

Date : 16 July, 2020 Mangal Kulkarni

Place : Bengaluru



Navi Mumbai Municipal Corporation

HEALTH DEPARTMENT

(First Extension) Short Tender- notice no. - NMMC/HEALTH/corona / 38 /2020

Details of Work :- Retender for Purchase of surgical Material (COVID-19) for NMMC hospitals

Estimated Cost :- Rs. 22.85 lakhs

Total income from operations (net)

Net Profit / (Loss) for the period (before Tax,

xceptional and/or Extraordinary items#)

Net Profit / (Loss) for the period before tax

Net Profit / (Loss) for the period after tax

after Exceptional and/or Extraordinary items#)

(after Exceptional and/or Extraordinary items#)

[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]

Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)

Total Comprehensive Income for the period

Earnings Per Share (of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations)

Equity Share Capital

Date: 16.07.2020

Pidilite

Details regarding above mentioned tender is available on Navi Mumbai Municipal Corporation web site www.nmmc.gov.in and www.nmmc.maharashtra.etenders.in renderers are require to note the

Last date for online bid preparation is 23/07/2020, 16.00 p.m.

NETLINK SOLUTIONS (INDIA) LIMITED

DITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED 30TH JUNE, 2020

Regd. Off.: 507, Laxmiplaza, Laxmi Industrial Estate, Newlinta Road, Andheri (West), lumbai- 400 053, Maharashtra, Email: netlink@easy2source.com; Web: www.nsil.co.in TEL: 022-26335583; CIN: L45200MH1984PLC034789

Note:

a) The above is an extract of the detailed format of Quarterly/annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly /annual Financial Results are available on the website of the Stock Exchange (s) and the isled entity. Company urf. www.nsil.co.in/finacials.php.

b) # - Exceptional and /or extraordinary items adjusted in the Statements of profit and loss in accordance with ind-AS Rules/AS Rules, whichever is applicable.

Netlink Solutions (India) Limited Sdf-

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read

with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of

the Board of Directors of the Company will be held on

Thursday, 6th August, 2020 to consider and take on record,

inter alia, the unaudited financial results for the first quarter

Further, pursuant to Regulation 47(2) of aforesaid

Regulations, this intimation is also available on the website

of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock

Exchange of India Limited (www.nseindia.com) where the

Company's securities are listed and shall also be available

on the website of the Company www.pidilite.com.

PIDILITE INDUSTRIES LIMITED

Regd. Office: Regent Chambers, 7th Floor, Jamnalal Bajaj Marg, 208, Nariman Point, Mumbai - 400 021. ● Tel: 91 22 2835 7000 Fax: 91 22 2821 6007 ● Email: investor.relations@pidilite.co.in Website: www.pidilite.com ● CIN: L24100MH1969PLC014336

30.06.2020

0.97

76.15

76.15

83.69

252.92

Medical Officer of Health NMMC RO PR Adv no./1910/2020 Navi Mumbai Municipal Corporation

Date: 16.07.2020

said Agreement for Sale.

Place: Mumbai

(Rs. in Lakhs)

1.63

(70.89)

(70.89)

(63.76)

252.92

Rupa Modi Executive Director & CFO

Corressponding 3 months ended in previous year

30.06.2019

HINDALCO INDUSTRIES LIMITED

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that by an Agreement dated 1st March, 1984, the Builders, M/s. Ami

Association allotted the Flat No. A-11 on 2" Floor, Askruti Building, situated at Link Road Anand Nagar, Dahisar (East), Mumbai - 400068, to Mr. Jagannath S. Jagtap, who expired or 14.02.2015, leaving behind his only four legal heirs i.e. 1) Mrs. Ranjana Jagannath Jagtap (Wife), 2) Mr. Nitin Jagannath Jagtap (Son), 3) Mr. Nishant Jagannath Jagtap (Son) and

(Wrie), 2) Mr. Niuri Jagannath Jagtap (Son), 3) Mr. Nishart Jagannath Jagtap (Son) and 4) Mrs. Neeta Vijeet Dalvi (Daughter) and thereafter, the said society had transferred the shares of late Mr. Jagannath S. Japtap in favour of his Wife Mrs. Ranjana Jagannath Jagtap on 21.03.2016 as per nomination / legal heirs formalities and society had recorded the same. Mrs. Ranjana Jagannath Jagtap is agreed to sell the said flat to the intending purchaser and other legal heirs are confirming the same by making confirming party to the said darroent for Solo.

herefore, we are inviting through this Public Notice, any person having any objection to sale

or claiming any right, title or interest in the said Flat and said shares by way of sale, exchange gift, mortgage, charge, trust, possession, inheritance, lease, lien, attachment or otherwise

howsoever is hereby required to make the same known in writing with proof thereof to the undersigned having office at Das Associates, 23/A, 2nd Floor, 105, Opp. Bharat House, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai - 400023 within 15 days from the date hereof

therwise the sale will be complied and claim if any will be considered as waived.

Regd. Office: "Ahura Centre, 1* Floor, B wing, Mahakali Caves Road, Andheri (East), Murribal-400 093. Tel No. 6891 7000 | Fax No. 6891 7001 Email: hilinvestors@adisplata.com | CiN No.: L27020MH1958PLC011238 Wabsite: www.hindako.com & www.adityabiria.com

COMPANY NOTICE NOTICE is hereby given that for the purpose of interest payment of secured redeemable non-convertible debentures, the Company has fixed record date as

mentioned in the	below table:		
ISIN No.	Series	Record date	Date of interest payment
INE038A07274	9.60% Series 2012 -III	24 th July, 2020 (Friday)	02 nd August, 2020

The Company will pay the interest amount on the aforesaid series as per the terms of issue of debenture.

By Order of the Board of Directors For **Hindalco Industries Limited**

For Das Associates

Advocate High Court

ANIL MALIK Place : Mumbai Date : 16th July, 2020 **President & Company Secretary**



ManipalCigna Health Insurance Company Limited (Formerly known as CignaTTK Health Insurance Company Limited)

Corporate Identity Number: U66000MH2012PLC227948. Registered Office: 4th Floor - Unit No. 401/402. Raheia Titanium, Off. Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063. Maharashtra, India. IRDAI Regn. No. 151 T: +91 22 61703600.

Website: www.manipalcigna.com Email: customercare@manipalcigna.com

NOTICE OF RELOCATION OF THE MANIPALCIGNA HEALTH INSURANCE COMPANY LIMITED MUMBAI BRANCH OFFICE

Please note that with effect from 21st Sep. 2020 our Mumbai Branch Office is shifting:

To:

From: F5-6, Pinnacle Business Park Shanti Nagar, Mahakali Caves Road, Andheri (East).

402A, Raheja Titanium, Off Western Express Highway, Goregaon (East), Mumbai-400 063, Maharashtra, India

Place: Mumbai Date: 17th July 2020.

Mumbai-400 093,

Maharashtra, India

Place : Mumbai

Date : 17th July, 2020

ended on 30th June, 2020.

GRANDEUR PRODUCTS LIMITED

For Pidilite Industries Limited

Puneet Bansal

Company Secretary

Registered Office: H. No. 1-62-192, 3rd Floor, Dwaraka Av. Kavuri Hills, Madhapur, Hyderabad, Telangana-500033. GRANDEUR Tel: 040-48526655, E-mail: info@grandeurproducts.com Website: www.grandeurproducts.com CIN: L15500TG1983PLC110115

NOTICE OF POSTAL BALLOT

Pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and the MCA Circulars (as defined below) Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 110 and other

oplicable provisions of the Companies Act 2013, as amended ("the Act") read wit ies (Management and Administration) Rules, 2014, as amended, ("the Rules") and such other applicable laws, rules & regulations (including any statuto odification or re-enactment thereof for the time being in force), and in terms of the neral Circular Nos. 14/2020, 17/2020 and 22/2020 dated 8th April 2020, 13th April 202 Corporate Affairs, government of India (MCA) and Secretarial Standard - 2 (SS-2 at Grandeur Products Limited ('the Company') has on 16-07-2020 completed the dispatch of the Postal Ballot Notice ("the Notice") through e-mail to all its member who have registered their email ids with the Depositories through the concerned Depository Participants and/or with the Company/s Registrar and Share Transfe Agent ('RTA'), Venture Capital and Investments Private Limited for seeking their proval by way of special resolution in respect of the business mentioned in the ed 15th July, 2020. Further this is informed that in view of the current outbrea of COVID-19 pandemic. Notice cannot be dispatched through post

Member(s) whose names appear on the Register of Members/ List of Beneficial Owners as on the cut-off date Friday, July 10, 2020 will be considered for the purpose of voting voting. A person who is not a member as on the cut-off date should treat this Notice for

The Company has engaged the services of Central Depository Services Limited (CDSL o provide the said e-Voting facility to its Members. The e-voting period shall commence on Friday, July 17, 2020 from 09.00 a.m. (IST) and shall end on Saturday, August 15, 2020 05:00 p.m. (IST). E-voting shall not be allowed beyond the said date and time he Board of Directors of the Company ("the Board"), has appointed Mrs. N. Vanitha

Practicing Company Secretary, Hyderabad (CP No 10573) as the Scrutinizer, fo conducting the said Postal Ballot and e-voting process in a fair and transparent manner The members of the Company are also hereby informed and requested to note that: The necessary instructions for Remote E-Voting has been set out in the Notice dat

Once vote on a resolution is cast by member, he/she shall not be allowed to change subsequently or cast vote again.

The Postal Ballot Notice together with explanatory Statement, Remote E-Voting instructions and the process of e-mail registration for non-registered members to avail Postal Ballot Notice and procedure for Remote E-Voting in terms of MCA Circulars is available on the Company's website www.grandeurproducts.com and also on CDSL evoting website i.e evotingindia.com and on BSE's website.

In the light of MCA Circulars, members who have not registered their e-mail addres and in consequence could not receive the e-voting notice may temporarily get their e-mail registered with Company's RTA by sending an email to info@vccilindia.com
Post successful registration of e-mail, the member would get soft copy of the Notice and the procedure for evoting to enable e-voting for this Postal Ballot. In case of any queries, members may write to helpdesk evoting@cdslindia.com It is clarified that for permanent registration of e-mail address, the members are

however requested to register their e-mail address, in respect of electronic holding with the Depository through the concerned Depository Participants and in respect or physical holding with the Company's RTA, Venture Capital and Investments Private Limited at 12-10-167, Bharat Nagar, Hyderabad, 500018, Telanganaby following du

In terms of MCA Circulars, voting can be done only through Remote E-voting. Further no hardcopy of Postal Ballot Notice along with Postal Ballot Forms and prepaid busines envelope will be sent to the members for this Postal Ballot and members are require to communicate their assent or dissent through Remote E-voting system only In case of any queries /grievances, please refer to the Frequently Asked Question

(FAQs) and the e-voting User Manual for members available at download section of www.evotingindia.com under the help section or write an email to: helpdesk.evoting@cdslindia.com or Contact Shiva Prasad Venishetty, CDSL (Ema id:shivap@cdslindia.com). The results of the Postal Ballot shall be announced on or before Monday, Augus

17, 2020 i.e not later than 48 hrs of conclusion of voting through Remote E-voting The results declared along with the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website www.grandeurproducts.com and communicated to the BSE Limited where the shares of the Company are listed. By order of the Board of Director

ace : Hyderabad Company Secretary & Compliance Office Date : 16-07-2020 Membership No: A47381 Form G

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016 S.No. Relevant Particulars Name of the corporate debtor M/S R.P.INFO SYSTEMS LIMITED 2. Date of incorporation of corporate debtor 02/02/2005

3. Authority under which corporate debtor is incorporated / registered		Registrar of Companies, Kolkata, West Bengal	
4.	Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor	CIN: U72200WB2005PLC101512	
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Registered Office: 20/1 C, Lal Bazar Street, 2nd Floor, Kolkata, West Bengal -700001.	
		4th February 2020 (NCLT order in the Petition no. CP (IB) No.652/KB/19)	
7.	Date of invitation of expression of interest	17th July 2020	
8.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	You may send mail to cirp.rpinfo@gmail.co for getting detailed Invitation for EOI and Eligibility for Resolution Applicants	
9.	Norms of ineligibility applicable under section 29A are available at:	- As above -	
10.	Last date for receipt of expression of interest	16th August 2020 (5.00 PM)	
11.	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	26th August 2020	
12.	Last date for submission of objections to provisional list	31st August 2020	
13.	Date of issue of final list of prospective resolution applicants	10th September 2020	
14.	Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants		
15.	Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information	The Interim Resolution Professional st share the documents through a-mail at verification of KYC documents and eligible criteria under section 29A of Insolvency, a Bankruptcy Code, 2016 and pre - qualificat criteria as approved by the Committee Creditors.	
16.	Last date for submission of resolution plans	30th September 2020	
17	Manner of submitting resolution plans to	By Email to cirp.rpinfo@gmail.com and	

Manner of submitting resolution plans to Physical document to be submitted by Resolution professiona post to the address in SI.No.8 above Estimated date for submission o solution plan to the Adjudicating 30th October 2020 Authority for approval Name and registration number of the Smt. Ramanathan Bhuvaneshwari / 3BI/IPA-002/IP-N00306/2017-18/10864 esolution professional mt. Ramanathan Bhuvaneshwari , -006, Pioneer Paradise, 24th Main Road th Phase, JP Nagar, Bangalore- 560 078, amataka, INDIA: Email: Name, Address and e-email of the resolution professional, as registered with the Board

Address and email to be used for

23.

aradise, 24th Main Road, 7th Phase P Nagar, Bangalore- 560 078, Karnataka correspondence with the Resolution Professional INDIA/ Email: cirp.rpinfo@gmail.com pove address with the Resolution Further Details are available at or with rofessional Date of publication of Form G 17th July 2020

> Ms.Ramanathan Bhuyaneshwai IP REGISTRATION NO. IBBI/IPA-002/IP-N00306/2017-18/1086 C-006, Pioneer Paradise, 24th Main Road 7th Phase, JP Nagar, Bangalore- 560 078, Karnataka, INDIA

oona.bhuvan@gmail.cor

R.Bhuvaneshwari, C-006, Pionee

For M/s R.P.INFO SYSTEMS LIMITED 17th July 2020/ KOLKATA



दुकान क्र. ६-९, देवी रॉयल कॉम्प्लेक्स, मकवाना कॉम्प्लेक्स समोर, साईनाथ, बीर सावरकर रोड, विरार पूर्व, महाराष्ट्र-४०१३०५.

कब्जा सुचना (स्थावर मिळकतीकरिता) (नियम ८ (१) पहा)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी बँक ऑफ बडोदाचे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सिक्युरिटायझेशन अँड किन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात रु. ९६,८६,०९३.९० (रुपये सोळा लाख शहाऐंशी हजार तेरा आणि पैसे नव्वद मात्र) अशी सूचनेत नमूद केलेली एकम चुकती करण्यासाठी कर्जदार सौ. निता सुनिल श्रीवास्तव श्री. सुनिल गयाप्रसाद श्रीवास्तव आणि हमीदार प्रफुल विजय घरत यांना बोलाविण्यासाठी दिनांक ०२.११.२०१९ रोजीची मागणी सूचना निर्गमित केलेली आहे.

कर्जदारांनी खकम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, म्हणून कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार्गनी सदर १५ जुलै, २०२० रोजी सदरहू अधिनियमाचे कलम ९३ चे पोटकलम (४) सहवाचता सदरह् नियमावलीचा नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतींचा कब्जा घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा रु. १६,८६,०१३.९० (रुपये सोळा लाख शहाऐंशी हजार तेरा आणि पैसे नव्वद मात्र) आणि

त्यावरील व्याज या स्कमेकरिता बँक ऑफ बडोदाच्या प्रभाराच्या अधीन राहील. कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या

फ्लॅट क्र. १०३, १ ला मजला, दिया एन्क्लेव्ह, गट क्र. २०७/१, स्टेशन रोड, उमरोली पूर्व, पालघर,

महाराष्ट्र ४०१४०४ समाविष्ट मिळकर्तीचे सर्व ते भाग आणि विभाग. प्राधिकृत अधिकारी

बँक ऑफ बडोटा

J&K Bank

१ ला मजला, नॅशनल बिझीनेस सेंटर, वाद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१. ताबा सूचना

ज्याअर्थी मी, अधोहस्ताक्षरीत दी जम्मू ॲंन्ड काश्मीर बॅंक लि. (बॅंक) यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्युप्टि।यझेशन ॲन्ड किन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्कोर्समेंट ऑफ सीक्युप्टि। इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अनुसार व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ (नियम) च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार बँकेने श्री. सुहैल मोहम्मद (प्राधिकृत अधिकारी) यांच्या माध्यमातून एसेल इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय पत्ता कॉटीनेंटल बिल्डींग, १३५, डॉ. ॲनी बेसंट ग्रेड, वख्ठी यांना सूचनेत निर्देशित स्कम र. ८१,८२,२६,८२०.३७ (र. ऐक्याऐंशी करोड ब्याऐंशी लाखा सञ्जीस हजार आटशे जीस व सदतीस पैसे मात्र) तसेच दि. ३१.०१.२०२० पासूनचे पुढील व्याज व १२.२०% द. सा. दराने मासिक व्याज व अन्य मूल्य व खर्च या रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या स्विकृती तारखेपासून ६० दिवसांच्या आत भरणा

करण्याकरिता दि. २०.०२.२०२० ग्रेजी जारी केली होती. वरील नामित कर्जदार, गहाणवटदार व हमीदार यांनी सदर स्कमेचा संपूर्ण भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना विशेषत: सदर कर्जदार, गहाणवटदार व हमीदार व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सिन्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचन कायदा अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्छेद (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील विवरणीत निर्देशित मालमत्तेचा / संपत्तीचा दि. १५ जुलै, २०२० रोजी प्रत्यक्ष ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार, गहाणवटदार व हमीदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालम्तोसंदर्भात/प्रतिभूतीसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे जम्मू ॲन्ड काश्मीर बँक लि. बी/यू अंधेरी (पूर्व) यांच्या प्रभाराअंतर्गत रक्कम रु. ८१,८२,२६,८२०.३७ (रु. ऐक्याऐंशी करोड ब्याऐंशी लाखा सब्बीस हजार आठशे वीस व सदतीस पैसे मात्र) सूचनेच्या वरील संदर्भित सूचनेच्या सेवांनंतर जमा केलेल्या रक्कमेसमवेत १२.२०% द. सा. दराने कर्ज रक्कमेमधील प्रदान करेपर्यंत दि. ३१.०१.२०२० पासून मासिक हप्ते व मूल्य, प्रभार व खार्च आदी रकमेच्या अधीन असेल.

कायद्याच्या उप-अनुच्छेद १३(८) च्या त स्तुर्दीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदार, हमीदार व गहाणवटदार यांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे. सदर सूचना कायद्याअंतर्गत वा कोणत्याही विधीअंतर्गत बँकेचे कोणतेही हक कोणत्याही संदर्भाविना जारी

स्थावर् मालमत्तेचे विवर्णः सर्व्हें क्र. २६८, हिस्सा क्र. ०, बोखिली (प), मुंबई ४०० ०९१ अंतर्गत गाव गोराई, तालुका बोरिवली, मुंबई येथील जिमन मोजमापित १९६.१६ एकर मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड यांच्यासह स्थावर मालमत्तेच्या प्रभारांचे गहाण/विस्तार.

दिनांक: १५,०७,२०२०

ठिकाण: मुंबई

करण्यात येत आहे.

प्राधिकृत अधिकारी

ब्रॅडी ॲंड मॉरिस इंजी. कं. लि.

सी आयएन: एल २९१५० एमएच१९४६ पीएल सी ००४७२९ नों. कार्यालय : ब्रॅडी हाऊस, ४था मजला, ९२/१४ वीर निस्मन ग्रेड, फोर्ट, मुंबई-४०० ००१. तू. क्र. : ०२२-२२०४८३६१-६५, फॅक्स क्र. : ०२२-२२०४१८५५

वेबसाईट : www.bradymorris.in, ई-मेल आयडी : bradys@mtnl.net.in टपाल मतदानाची सुचना

ब्रॅडी ऑड मॉरिस इंजी. कं. लि. (''कंपनी'') च्या सभासदांना याद्वारे कळविण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ ("कंपनी अधिनियम") च्या कलम १९० आणि असल्यास अन्य कोणत्याही प्रयोज्य त सुदी सह वाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २०, २२ सह वाचता निगम व्यवहार मंत्रालय, भारत सरकारने जारी केलेल्या ''कोव्हीड-१९ ने असलेल्या धोक्यामुले कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत बनवलेले निम या अंतर्गत कंपन्यांकडून सामान्य आणि विशेष ठराव संमत करण्यावरील स्पष्टीकरण" च्या संबंधातील दिनांक ८ एप्रिल, २०२० चे जनरल सर्स्युलर क्र. १४/२०२० चे जन रल सर्क्युल र क्र. २२/२०२० ("एमसी ए सर्क्युल री") आणि कंपनी अधिनियमांतर्गत बनवलेले अन्य सर्व प्रयोज्य नियम, सिक्युप्टीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (डिलिस्टिंग ऑफ एक्सचेंज रोअर्स) ऐयुलेशन्स, २००९ (''डिलिस्टींग ऐयुलेशन'') आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲंड डिस्क्लोजर स्विवायरमेटस) रेयुलेशन्स, २०१५ (''लिस्टिंग रेखुलेशन्स'') आणि सध्या प्रचलित असलेल्या आणि यापुढे केल्या जाणाऱ्या त्याच्या कोणत्याही वैधानिक सुधारणा, दुरुस्त्या किंवा पुनर्अधिनियमितीनुसार कंपनीला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दिनांक १५ जुलै, २०२० च्या टपाल मतदानाला सूचनेत मांड्लेल्या खालील ठरावांसाठी सभासदांची मंजुरी हवी आहे (स्मि ई-व्होटिंग).

बाब क्र.

विशेष ठराव : बीएसई लिमिटेड (''बीएसई'') मधून कंपनीच्या समभागांच्या स्वेच्छेने

ठरावाचे वर्णन

एमसीए सर्क्युलर्सनुसार १५ जुलै, २०२० रोजी स्पष्टीकरणात्मक निवेदनासह सूचना फक्त ई-मेल द्वारा त्या सर्व सभासदांना पाठवली ज्यांचे ई-मेल ॲडेसेस कट-ऑफ डेट असलेल्या शुक्रवार, १० जुलै, २०२० (रेकॉर्ड डेट) रोजीस कंपनीकडे किंवा डिपॉझिटरीज/डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे किंवा कंपनीच्या रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट कडे नोंदवले आहेत. कंपनीची वेबसाईट म्हणजे https://bradymorris.in/आणि ई-व्होटिंग वेबसाईट म्हणजेच https://www evotingindia.com/वर सुद्धा सूचना उपलब्ध करून दिलेली आहे.

एमसीए सर्क्युलर्स अंतर्गत विनिर्दिष्टित आवश्यकतांप्रमाणे सभासदांना टपाल मत पत्रिका व आगाऊ टपालखर्च प्रदान केलेल्या स्व-पत्याच्या व्यावसायिक उत्तरा दाखल पाकिटासह सूचनेची हार्ड कॉपी पाठवाली जाणार नाही. सभासद ठरावांवर केवळ रिमोट ई-व्होटिंग सुविधेमार्फत मत देऊ शकतात. सूचनेत नमूद केलेल्या ठरावावरील सभासदांचा होकार किंवा नकार एमसीए सर्क्युलर्सप्रमाणे फक्त रिमोट ई-व्होटिंग

एमसीए सर्क्युलर्सला लक्षात घेता, ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल ॲंड्रेस नोंदवलेले नाहीत आणि त्या परिणामी रिमोट ई-व्होटिंगची सूचना प्राप्त करू शकत नाहीत ते लिंक् www.bigshareonline.com/ForInvestor.aspx वर क्लिक करून त्यानंतरमार्गदर्शन केलेली नों<u>ज</u> प्रक्रिया अनुसरून आरटीएकडे त्यांचे ई-मेल ॲड्रेस तात्पुरते नोंदवू शकतात. ई-मेल ॲड्रेस यशस्त्रिपणे नोंदवल्यानंतर, सभासदांना ह्या टपाल मतदानासाठी रिमोट ई-व्होटिंग शक्य व्हावे म्हणून युजर आयडी आणि पासवर्ड सह रिमोट ई-व्होटिंगसाठी प्रक्रिया आणि सूचनेची सॉफ्ट कॉपी मिळेल. कोणतीही चौकशी

करायची असल्यास सभासद info@bigshareonline.com ला लिह् शकतात. हे स्पष्ट करण्यात येते की, ई-मेल ॲड्रेसच्या कायमस्वरुपी नोंदणीसाठी, सभासदांनी कृपया त्यांचे ई-मेल ॲंड्रेसेस, इलेक्ट्रॉनिक धारणाच्या संबंधात त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे आणि प्रत्यक्ष धारणाच्या संबंधात खालील निर्धारित पद्धत अनुसख्न बिगररोअर सर्व्हिसेस प्रा. लि., १ला मजला, भारत टीन वर्क्स बिल्डिंग, वसंत ओॲसिस समोर, मकवाना रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र-४००

०५९, भारत येथे नोंदवावेत ज्या सभासदांनी आधीच त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवले आहेत त्यांनी कृपया त्यांच्या ई-मेल ॲड्रेसवर इलेक्ट्रॉनिक पद्भतीने सूचना आणि दस्तावेजांची बजावली शक्य व्हावी म्हणून त्यांच्या डिपॉझिटरी

पार्टिसिपंटस्/आस्टीएकडे त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस विधीमान्य ठेवावेत. लिस्टिंग रेखुलेशन्स चे रेखुलेशन ४४ च्या अनुपालनांत आणि कंपनी अधिनियमाच्या कलम १०८ व १९० च्या तरतुदीसहवाचता त्या अंतर्गतबनवलेले नियम आणि एमसीए सर्क्युलर्सनुसार कंपनीने टपाल मत पत्रिका सादर करण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांची मते देणे त्यांना शक्य व्हावे म्हणून तिच्या सभासदांना केवळ रिमोट ई-व्होटिंगची सुविधा देऊ केली आहे. रिमोट ई-व्होटिंग साठीचे निर्देश सूचनेला

सभासद फक्त रिमोट ई-व्होटिंग मार्फत ठरावांवर मत देऊ शकतात. एमसीए सर्क्युलर्स प्रमाणे सूनेत नमूद केलेल्या ठरावावर सभासदां चा होकार किंवा नकार केवळ रिमोट ई-व्होटिंग मार्फत घेतला जाईल.

कंपनीने तिच्या सर्व सभासदांना रिमो ई-व्होटिं सुविधा पुरवण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ("सीडीएसएल") च्या सेवा नेमल्या आहेत. रिमोट ई-व्होटिंगची सुरुवात १६ जुलै, २०२० रोजी स. ०९.०० वा. (भा.प्र.वे.) होईल व १४ ऑगस्ट. २०२० रोजी सं. ५.०० वा. (भा.प्र.वे.) समाप्त होईल. रिमोट ई-व्होटिंग मॉड्युल त्यानंतर निष्क्रिय केल जाईल. सर्व सभासदांनी कृपया सूचनेत दिलेल्या प्रक्रियेनसार फक्त रिमोट ई-व्होटिंग मार्फत त्यांची मते द्यावीत, मतदान कालावधीच्या समाप्तीनंतर दिलेली मते अवैध ठरतील.

सभासदां चे मताधिकार कट-ऑफ डेट रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलातील त्यांच्या हिरश्याच्या प्रमाणांत असतील, कट-ऑफ डेट रोजीस जी सभासद नसेल त्या व्यक्तीने सूचना फक्त माहितीसाठी दिल्याचे समजावे. टपाल मतदान प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शीपणे पार पाडण्याकरिता तपासणी अधिकारी म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाने श्री. महेश सोनी, व्यावसायिक कंपनी सेक्रेरी (एकसीएस क्र. ३७०६, सीओपी क्र. २३२४) यांची नियुक्ती केली आहे. दिलेल्या मत्तांची पडताळणी पूर्ण झाल्यावर तपासणी अधिकारी त्यांचा अहवाल कंपनीचे अध्यक्ष किंवा त्यांनी रितसर प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीकडे सादर करतील. वैधानिक वेळापत्रकनुसार टपाल मतदानाचा निकाल अध्यक्ष किंवा कोणतेही संचालक किंवा अध्यक्षांनी प्राधिकृत केलेली अन्य कोणती व्यक्ती घोषित करतील. तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवालासह निकाल कंपनीची वेबसाईट म्हणजेच https://bradymonis.in/बिगर शेअरची वेबसाईट म्हणजेच www.bigshareonline.com वर स्टॉक एक्सचेंज ची वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com व सीडीएसएलची वेबसाईट म्हणजेच https://www.evotingindia.com/वर

कंपनी तिच्या नोंदणीकृत आणि कॉर्पोस्ट कार्यालयात सुध्दा निकाल लावेल. आवश्यक बहुमताने ठराव समंत झाल्यास तो रिमोट ई-व्होटींगसाठी विनिर्दिष्टीत अखेरच्या तारखेस म्हणजेच १४ ऑगस्ट, २०२० रोजी संमत झाल्याचे समजले जाईल.

कोणतीही चौकशी करायची असल्यास सभासद info@bigshareonline.com वर लिंह शकतात. पुढे, रिमोट ई-व्होटींगशी संबंधित कोणत्याही चौकशी किंवा तकारींकरिता सभासद कंपनीला cs@bradys.in येथे लिह् शकतात किंवा श्री. जीनु जॉन, असिस्टंट जनरल मॅनेजर, बिगशेअर सर्व्हिंसेस प्रा. लि., १ ला मजला, भारत टीन वर्क्स बिल्डिंग, वसंत ओॲसिस समोर, मकवान्स रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००५९ मोबाईल क. ७०४५०३०३७७ वर संपर्क साधू शकतात किंवा jibu@bigshareonline.com येथे एक ई-मेल पाठवू शकतात पुढे, सभासद आग्टीएची वेबसाईट www.bigshareonline.com वर उपलब्ध हेल्प आणि एफएक्युज सेक्शनला सुध्दा भेट देऊ शकतात. संचलाक मंडळाच्या आदेशावहन

दिनांकः १७ जुलै, २०२० सुख शमिता बाप

बूंडी अँड मॉरिस इंजी, कं, लि, साठी

जाहीर सूचना

सर्व संबंधित व्यक्तींना कळविण्यात येते की, आमच्या अशील हिलो अल्लामाई इच्छापुरिया यांनी खोली क्र. ७, बोहरी चाळ, खंडाळा बाजार खंडाळा च्या संदर्भात एक श्री मिन् सौक्शा नलवाला यांच्या नावे दिनांक १७.०१.२००५ रोजीचे कुळमुखत्यार पत्र निष्पादित केले होते. आणि आमच्या अशिलांनी १२.०७.२०२० रोजी सदर कुळमुखत्यारपत्र रद्द केले आहे. त्यामुळे कोणीही सदर कुळमुखत्यार पत्राच्या कोणताही व्यवहार करीत असल्यास आमच्या अशील जबाबदार राहणार नाहीत याची काळजीपूर्वक नांद

घ्यावी. मिडिया लिगल (वकील ८१०८०५५४५५/९८२१५४२३३५

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, माझे अशील हे श्रीम. आहना यतिन खन्ना यांच्याकडुन येथील खालील लिहिलेल्या परिशिष्टात वर्णिलेला खालील नमुद फ्लॅट खरेदी करण्यासाठी इच्छुक

कोणीही व्यक्ती ज्यांचा वारसाहक, शंअर, विक्री, गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार, पखाना, बक्षीस, कब्जा किंवा कोणताही बोजा किंवा अन्यथा मार्गाने खालील नमुद फ्लॅटच्या संदर्भात कोणताही दावा किंवा हक असल्यास सर्व संबंधित कागदपत्रोसह काही असल्यास त्यांचा असा दावा सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून १४ दिवसात निम्नस्वाक्षरीकारांना कळविणे याद्वारे आवश्यक आहे, कसूर केल्यास अशा दाव्याच्या संदर्भाशिवाय व्यवहार पूर्ण करण्यात येईल आणि अशा व्यक्तीचा दावा कार्ह असल्यास त्यागित केल्याचे समजण्यात येईल आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक राहणा

सीटीएस क्र. ५०१९ ते ५०३४, गाव किरोळ, घाटकोपर, तालुका कुर्ला एम.एस.झे. धारक जिमनीवर बांधलेल्या दोन बेसमेंट कार पार्किंगसह मोजमापित साधारण २१३१ चौ. फू. चटई क्षेत्र, ज्योती पॅलेस, अंतिम प्लॉट क्र. १६, घाटकोपर (पू.), मुंबई - ४०००७७ अशा ज्ञात

सदर दिनांक १७ जुलै, २०२०

सी. एम. गांधी इच्छक खरेदीदारांकरिता वकील, १, ३ रा मजला, लाखी हाऊस, मिल्टन शोरुमच्या वर, एल. बी. एस. मार्ग, भांडुप (प.), मुंबई - ४०००७८

इमारतीमधील ३ ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र.

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, माझे अशील हे श्रीम. आहुना यतिन खन्ना यांच्याकडुन येथील खालील लिहिलेल्या परिशिष्टात वर्णिलेला खालील नमुद फ्लॅट खरेदी करण्यासाठी इच्छुक आहेत.

कोणीही व्यक्ती ज्यांचा वारसाहक, शेअर, विकी, गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, बक्षीस, कञ्जा किंवा कोणताही बोजा किंवा अन्यथा मार्गाने खालील नमुद फ्लॅटच्या संदर्भात कोणताही दावा किंवा हक असल्यास सर्व संबंधित कागदपत्रांसह काही असल्यास त्यांचा असा दावा सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून १४ दिवसात निम्नस्वाक्षरीकारांना कळविणे याद्वारे आवश्यक आहे, कसूर केल्यास अशा दाव्याच्या संदर्भाशिवाय व्यवहार पूर्ण करण्यात येईल आणि अशा व्यक्तीचा दावा काही असल्यास त्यागित केल्याचे समजण्यात येईल आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक राहणा

सीटीएस क्र. ५०१९ ते ५०३४, गाव किरोळ, घाटकोपर, तालुका कुर्ला एम.एस.झी. धारक जमिनीवर बांधलेल्या दोन बेसमेंट कार पार्किंगसह मोजमापित साधारण २००२ चौ. फू. चटई क्षेत्र, ज्योती पॅलेस, अंतिम प्लॉट क्र. १६, घाटकोपर (पू.), मुंबई- ४०००७७ अशा ज्ञात इमारतीमधील ३ ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र.

सदर दिनांक १७ जुलै, २०२०

SONATA

111111111

SONATA SOFTWARE

सी. एम. गांधी इच्छ्क खरेदीदारांकरिता वकील, १, ३ रा मजला, लाखी हाऊस, मिल्टन शोरुमच्या वर, एल.बी. एस. मार्ग, भांडुप (प.), मुंबई- ४०००७८.

जाहार सूचना

कळाविण्यासाठी देण्यात येते की, गाव कोलेकल्याण, कलिना, सांताक्रझ (पूर्व) मुंबई- ४०००९८ चा सीटीएस क्र. ५६०८/१ आणि ५६०८/ए (भाग) धारक प्लॉटवरील झोपडपट्टी पुनर्वसन योजना एच/पूर्व वॉर्डने अयोध्या नगरी एसआरए को-ऑप. हाऊ. सोसा. (प्रस्तावित) करिता विकासक मे. ब्ल्यू डायमंड कन्स्ट्रक्शन कंपनी, जिचे कार्यालय आहे, वाकोला म्युनिसिपल मार्केट मार्गे, नेहरु रोड, वाकोला, सांताक्रुझ पूर्व, मुंबई-४०००५५ यांच्या दि. १४ जुलै, २०२० रोजीचा क्र. एसआरए/इएनजी/२२८३/ एचई/ एमएचएल आणि पीएल/एलओआय धारक "लेटर ऑफ इंटेंड" (एलओआय द्वारे मंजुरी दिली आहे.

ब्ल्यू डायमंड कन्स्ट्रक्शन कंपनी करिता भागीदार 16.07.2020

Janus Corporation Ltd Regd. Office: D-203, Crystal Plaza, New Link Road, Opp. Infinity mall, Andheri (W), Mumbai - 400053. CIN: U74999MH1998PLC117279

www.januscorp.co.in

Pursuant to Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing and Disclosures Requirement) Regulations, 2015, Notice is hereby given that the Board Meeting of the Company will be held on Friday, 24" June, 2020 at 04:00 PM. at the Registered Office at D-203, Crystal Plaza, New Link Road, Opp. Infinity mall, Andheri (West), Mumbai 400053 to consider and approve the Audited Financial Results for the Year and Half year ended 31" March, 2020 along with Audit

For Janus Corporation Ltd

Sachin puri Managing Director

Place: Mumbai Date: 16/07/2020

जाहीर सूचना

सौ. अनिता दत्त या में, रामप्रभा की-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. जिचा पत्ता प्लॉट क्र. ११, के. डी. रोड, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६ येथे चे सभासद आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र. ३०१ चे धारक यांचे २० जून, २०२० रोजी निधन झाले. सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल, मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअसी आणि हितसंबंधाचे हस्तांतर होप्यास वारस किंवा वारसदार किंवा इतर दावेदार/आक्षेपदार किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसात सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दाव्या/आक्षेपांच्या पुष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांच्या प्रतीसह मागवित आहे. वर दिलेल्या मुदतीत जर दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने सोसायटीच्या भांडवल / मिळकतीमधील मयत सभासदाचे शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदार/ आक्षेपकांद्वारे निरीक्षणासाठी सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सायं, ५,०० ते सायं, ६,०० वा, दरम्यान सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून तिच्या कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहे.

दिनांक : १७ जुलै, २०२०

ठिकाण : मुंबई सन्मा, अध्यक्ष/सचिव रामप्रभा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. जिचा पत्ता प्लॉट क्र. ११, के. डी. रोड, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६

PUBLIC NOTICE

Notice is given to public at large that my client MRS. FARIDA ASAD SAYED is the owner of the said flat being Flat No. 31, Third floor, in the Building No. 8, Versova View C.H.S. Ltd, Plot No.13, N Dutta Marg, Four Bungalows, Andheri (West), Mumbai-400053 admeasuring 415 square feet carpet/built up area(hereinafter referred to as "the said flat"). The said property was originally purchased by vide Allotment letter/Sale Agreement Dated. 29.03.1977 which is made and entered into between MRS. JYOTI P. KESWANI, the Seller/Vendor the party of the first part and MRS. RAMA N. JOTWANI, the Purchaser the party of the other part. However the original Sale Agreement/Allotment letteris lost or misplaced.

Police complaint has been filed by MRS. FARIDA ASAD SAYEDat D.N. NagarPolice Station, Andheri (West), Mumbai-400053 on 14" July, 2020 bearing Complaint No. 1516/2020

Now, I call upon any financial institution, person, legal heir having custody of the misplaced original occupation/possession letter/sale agreement or having any claim, objection against the said intending sale in respect of the property, more particularly described in the schedule hereunder written, by way of sale, exchange, mortgage, gift, trust, charges, maintenance, inheritance, possession, lease, lien or otherwise of whatsoever nature is hereby requested to make the same known in writing alongwith documentary evidences to the undersigned at Shop No. 17, Ground floor, Nirmala C.H.S. Limited, Junction of Caesar Road and J.P. Road, Andheri (West), Mumbai-400058 within 15 days from the date of publication of this notice, failing which the claim of such person, financial institution will be deemed to have been waived and/or abandoned or given up and the same shall not be entertained thereafter.

SCHEDULE OF THE RESIDENTIAL FLAT

Flat No. 31, Third floor, in the Building No. 8, Versova View C.H.S. Ltd. Plot No. 13, N Dutta Marg, Four Bungalows, Andheri (West), Mumbai-400053 admeasuring 415 square feet carpet/built up areahaving Ground plus three upper floor without lift, situated in the K West Municipal Ward, at Village: Versova, Taluka: Andheri, in the registration district of Mumbai Suburban

Place: Mumbai. Date: 17" July, 2020

B. Com., LL.B. Advocate High Court.

MR. BHAVIK S. SHAH,

राष्ट्रीय कंपनी विध, न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ, मुंबई समोर कंपनी योजना अर्ज क्र. ९८२ सन २०२० शी संबंधित कंपनी योजना याचिका क्र. ९३५ सन २०२० कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रकरणात

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलमे २३० ते २३२ आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या अन्य प्रयोज्य तर्तुदीच्या प्रकरणांत

पॅनाल्पीना वर्ल्ड ट्रान्स्पोर्ट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड आणि पॅनाल्पीना ग्लोबल बिझनेस सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या डीएसव्ही एअर अँड शी प्रायव्हेट लिमिटेडकडन आणि त्यांचे संबंधित भागधारक यांच्या अंतर्लयनाने विलीनीकरणाच्या योजनेच्या प्रकरणांत

पॅनाल्पीना वर्ल्ड ट्रान्स्पोर्ट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अधिनियम, १९५६ च्या तरतुदींन्वये स्थापित एक कंपनी आणि जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे. दी क्युब, बी-२०४, एम. व्ही. रोड, ऑफ इंटरनॅशनल एअरपोर्ट, पाटणवाला इंडस्ट्रियल इस्टेट,

एल. बी. एस. रोड, घाटकोपर ॲप्रोच रोड, मरोळ, ॲधेरी पूर्व,

ऑफ इंटरनॅशनल एअरपोर्ट, पाटणवाला इंडस्ट्रियल इस्टेट,

मुंबई-४०० ०५९. महाराष्ट्र, भारत. पहिली याचिकाकर्ती कंपनी /पहिली हस्तां तरक कंपनी पॅनाल्पीना ग्लोबल बिझनेस सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अधिनियम, २०१३ च्या तर्तुदीन्वये स्थापित एक कंपनी आणि जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे. दी क्युब, बी-२०४, एम. व्ही. रोड,

एल. बी. एस. रोड, घाटकोपर ॲप्रोच रोड, मरोळ, ॲधेरी पूर्व, मुंबई-४०० ०५९. महाराष्ट्र, भारत. दूसरी याचिकाकर्ती कंपनी / दूसरी हस्तां तरक कंपनी डीएसव्ही इअर अँड सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अधिनियम, २०१३ च्या तर्तुदीन्वये स्थापित एक कंपनी आणि जिचे

नोंदणीकृत कार्यालय आहे. दी क्युब, बी-२०४, एम. व्ही. रोड, ऑफ इंटरनॅशनल एअरपोर्ट, पाटणवाला इंडस्ट्रियल इस्टेट, एल. बी. एस. रोड, घाटकोपर ॲप्रोच रोड, मरोळ, अंधेरी पूर्व,

मुंबई-४०० ०५९. महाराष्ट्र, भारत. तिसरी याचिकाकर्ती कंपनी/तिसरी हस्तांतरक कंपनी सुनावणीची सुचना

पॅनाल्पीना वर्ल्ड ट्रान्स्पोर्ट (इंडिया) प्रायब्हेट लिमिटेड, आणि पॅनाल्पीना ग्लोबल बिझनेस सर्व्हिंसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या डीएसव्ही इअर अँड सी प्रायव्हेट लिमिटेड कडून आणि त्यांचे संबंधित भागधारक यांच्या अंतर्लयनाने विलिनीकरणाच्या योजनेच्या मंजुरीसाठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि अन्य प्रयोज्य तर्तुदीन्वये एक याचिका याचिकाकर्त्या कंपन्यांनी ३ जुलै, २०२० ग्रेजी नामदार राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ ('एसीएलटी') समोर सादर केली आणि नामदार एनसीएलटीने ती १५ जुलै, २०२० रोजी दाखल करून घेतली. वरील याचिकेची सुनावणी २८ जुलै, २०२०, रोजी नामदार एनसीएलटी समोर होणार आहे.

जर कोणत्याही संबंधित व्यक्ती सदर याचिकेला समर्थन देण्यास किंवा विरोध करण्यास इच्छक असल्यास त्याने/तीने/त्यांनी त्याच्या/तिच्या/त्यांच्या हेतुविषयीची सूचना त्याच्या/ तीच्या/त्यांच्या किंवा त्याच्या/तिच्या/त्यांच्या वकीलांच्या स्वाक्षरीने राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई येथील खंडपीठ ४ था मजला, एमटीएनएल एक्स्चेंज बिल्डिंग, जी. डी. सोमाणी इंटरनॅशनल स्कूलजवळ, कफ परेंड मुंबई-४०० ००५. येथे आणि त्याचा ई-मेल आयडी : ncltmum@gmail.com, ncltmum1@gmail.com येथे याचिकेच्या सुनावणीसाठी ठरवलेल्या तारखेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर पाठवावी. सदर अभिवेदनाची प्रत त्याचवेळी संबंधित याचिकाकर्त्यां कंपन्याच्या नोंदणीकृत कार्यालयांत व कंपन्यांच्या ई-मेल आयडी : manoj.Negi@in.dsv.com वर आणि वकीलांचा ई-मेल आयडी advocateshrutikelji@gmail.com वर पाठवावी. कोणत्याही संबंधित व्यक्तीला उपरोक्त याचिकेला कुठे विरोध करायचा आहे. विरोधाची कारणे किंवा त्याबाबतचे प्रतिज्ञापत्राची एक प्रत अशा सूचनेसोबत सादर करावी. याचिकेच्या सुनावणीसाठी ठरवलेल्या तारखेपूर्वी किमान दोन दिवस अगोद्र कंपनीचा ई-मेल आयडी : manoj. Negi@in.dsv.com वर आणि वकीलांच्या ई-मेल आयडी : advocateshrutikelji@gmail.com येथे चौकशी पाठवून याचिकेची विनामूल्य प्रत मिळ्र शकेल.

> श्रुती केलजी-पेडणेकर याचिका कतर्य कंपन्यांसाठी वकी ल

PUBLIC NOTICE जाहीर सूचना WEST DEISURE RESURES DIVIDE सर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मौजे-सातिवली, ता. वसई जि. पालघर, स. मं. २३, हि. Plot 213, Raheja Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, नं. ३/३, मधील बिनशेती जमिन मिळकत क्षेत्र-Mumbai 400021 हे.आर.प्र. -०.६३.००. यापैकी क्षेत्र-१३०१.११ Tel. No.: 022 22837614 चौ. मीटर, अशी जमिन मिळकत मे. मुरलीधर ट्रेडर्स E mail Id: ho@hawcoindia.com CIN No.: L55101MH2008PLC177941 तफें भागीदार १. श्री. रश्मीकांत रसिकलाल परीख २. Notice is hereby given that the Board of श्री. मिलिंद रश्मीकांत परीख ह्यांनी अनुक्रमे दि. Directors of the Company will meet on 21st ०१/११/२०१९ रोजीच्या दस्त कं. वसई-१-July, 2020 to consider interalia the unaudited १३०६१ - २०१९, अन्वये मे . शिव आशिष डेव्हल financial results of the Company for the पर्स तफें भागीदार १. श्री. मुकेश व्ही. भानुशाली २. श्री. मोहन व्ही. भानुशाली ह्यांच्याकडून खरेदी केली आहे. सदर मिळकतीच्या साखळी करारानाम्यापैकी www.westleisureresort.co.in चार करारनामे अनुक्रमे १) श्री. ईश्वरलाल www.bseindia.com. शंकरलाल शहा आणि श्रीमती. सांतान डॉमणिक डिकुन्हा व इतर १० तफें कुलमुखत्यारी श्री. प्रमोद

शशिकांत थोरात व मे. भुमिका डेव्हलपर्स तफें १.

श्री. नरेंद्र कृष्णा पाटील आणि श्री. ओनिल जॉन

ह्यांच्याकडे उपलब्ध नाहीत वा गहाळ झाली आहेत.

सदर अशी ही सदरची मिळकत ह्या मालकांनी आम चे

अशील असलेल्या वित्तीय संस्थेकडे तारण-गहाण

ठेवून कर्ज मागणी केलेली आहे. तरी सदर मिटकती

संबंधाने वा सदर मिळकतीच्या गहाळ झालेला

दस्ताऐवज संबंधाने कोणाहीकडे हितसंबंधाच्या

दृष्टीने गहाण, दान, बक्षिस पत्र, विक्री, दावा

भाडेपड्डा वगैरे रित्या हस्तांतरणाच्या दृष्टीने विधीग्राह

ठोल असा लेखी हरकत घेण्यासारखा पुरावा असेल

तर त्यांनी लेखी कायदेशीर हरकत पुराव्यासकटन

सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्य

आत आमचे कार्यालय ११७/१२२, १ ला मजला

सत्यम शिवम शॉपिंग सेंटर, नालासोपारा प, ता

वसई, जि. पालघर कळवावे व हरकत सादर केली

पाहिजे. अन्यथा कोणाची काहीच हरकत आणि

हक्क नाही असे समजून तसा निर्विवाद दाखला

पेन वकील ॲन्ड सन्सकरिता

अँड, बेन्सन विल्यम पेन

(Tital Clearancer Certificate) दिले जाईल.

तारीख : १७.०७.२०२०

आल्मेडा व श्री. मिल्टन सफायल परेरा, ह्यांच्यातील जाहीर नोटीस दि. ०६/०२/२००६ रोजीच्या दस्त कं. वसई १-या नोटीशीद्वारे तमाम जनतेस कळविण्यात ८५०-२००६, चा करारानामा २) श्री. ओनिल जॉन येते कि, सी. मंगला नरसिंह उपाध्ये हवांच्या आल्मेडा व श्री. मिल्टन राफायल परेरा, आणि श्री. मालकीचा फ्लॅट क. बी. १०, हरिस्मृती अनिल पोपटलाल नागदा ह्यांच्यातील दि. अर्पार्टमेंट, ऋषिकेश सोसायटी मेहेंदळे जॅरेज २५/०७/२००७, रोजीच्या दस्त क्रं. वसई-१-रोड, एरंडवणे, पुणे ४९९००४, (यापुढे सदर ७५५८-२००७, चा करारनामा ३) श्री. अनिल सदिनका असा उल्लेख आल्यास हो फ्लॅट समजावा) त्यांचा मृत्यु दिनांक २१/०४/२०१८ रोजी झाल्यानंतर त्यांच्या पोपटलाल नागदा आणि श्री. दिलीप गंगाधर चेंद्वणकर, श्री. संदिप गंगाधर चेंद्वणकर व श्री. पश्चात त्यांचे पती श्री नरसिंह वामन उपाध्ये हे आनंद गंगाधर चेंदवणकर ह्यांच्यातील दि. सदनिकेचे मालक होते. त्यांचा मृत्यु दिनांक ०५/१०/२०१९ रोजी झाला आहे. श्री नरसिंह ०६/१२/२०१८ रोजीच्या दस्त क्र. वसई-१-११२३८-२०१८, चा करारनामा ४) श्री. दिलीप वामन उपाध्ये हयांनी आपल्या इच्छापत्रात गंगाधर चेंद्रवणकर, श्री. संदीप गंगाधर चेंद्रवणकर व आपली मुले १. श्री. उदय नरसिंह उपाध्ये, २ श्री. आनंद गंगाधर चेंद्वणकर आणि मे. मुरलीधर सी. विदया विनायक शेवडे, ३. श्रीमती. संध्या देर्झ्य तफें भागीदार श्री. रश्मीकांत रसिकलाल परीख चंद्रकांत कोठावळे, ४. सी. राजश्री श्रीरंग व श्री. मिलिंद रश्मीकांत परीख ह्यांच्यातील दि. फणसळकर, ५. सी. तेजश्री प्रमोद पतकी ०७/०३/२०१९, रोजीच्या दस्त क्रं. वसई-१-हयांना सदर सदनिकेवर समान हक्क दिला २२७७-२०१९, चा करारनामा अशी ४ करारनामे असून ह्या सदनिकाचे ते सर्व सहमालक मुळ स्वरूपात आताचे मालके मे. मुरलीधर ट्रेडर्स

वरील उल्लेखित प्रत्येक सहमालक सदर सदनिके मधील आपला स्व:तचा हिस्सा हा ति-हाईत व्यक्ती, संस्था, बँका किया अन्य कोपत्याही कंपनी बरोबर विकी, विकासकरार, सामंजस्याचे ज्ञापन, भाडेपट्टा, अदलाबदल, गहाण, बक्षीस, विश्वरत, वारसाहक्क, कब्जा, धारणधिकार, परवाना, सुविधाधिकार इत्यादि अश्या प्रकारचे व्यवहार वरील नमुद सहमालक ऐकर्मेकाच्या परवानगी शिवाय करू शकत नाहीत. या बाबतची जाणीव जनमानसांना व्हावी म्हणून प्रस्तुत ची नोटीस प्रसिद्ध करीत

तरी वरील सदनिका बाबत कोणत्याही रयक्तीचा कोणत्याही प्रकारचा हक्क अधिकार, हितसंबंध, दावा असल्यास त्यांनी हि नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन १४ दिवसाच्या आत ॲंड. उमेश क्लेकर, ए.एम. के. लिगल, पोदार चेम्बर, ४था मनला, एस.ए. ब्रेवली रोड, फोर्ट , मुंबई - ४००००१ या पत्यावर योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह कळवादा. तसेव ईमेल umeshkunekar18@gmail.com आणि what's up No. 9869620691 वर सुद्धा कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार हिंतसंबंध, दावा नाही असल्यास तो सोडुन दिला आहे असे समजण्यात थेईल.

उमेश प. कुणेकर, वकील विमांक- १७/०७/२०२० जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, आमचे अशील हे मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या जिल्हा आणि उपजिल्हा नोंदणीतील स्वामी विवेकानंद रोड, सांताकुझ (पश्चिम), मुंबई-४०००५४ येथे स्थित मोजमापित १३४१.९४ महसुल गाव बांद्रा-जी मधील सी.टी.एस. क्र. जी/२२३ ते जी/२२६, सांताक्रुझच्या टी.पी. स्कीम क्र. १४ चा अंतिम प्लॉट क्र. २७, मूळ प्लॉट क्र. ५७ घारक जमिनीच्या प्लॉटवर उभ्या ''टु लिप'' अशा ज्ञात सोसायटी इमारतीच्या २ (दोन) कार-पार्किंग स्पेसेससह (मंजुर प्लाननुसार) सह एकत्रित तळ मजल्यावरील मोजमापित ७७२ चौरस फूट बिल्टअप क्षेत्र, दुकान क्र. जी-१ आणि टुपिल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड (यानंतर ''सदर सोसायटी'' असा उद्धेख) द्वारे जारी दिनांक १६ जून, २००७ रोजीच्या शेअर प्रमाणपत्र क्र. १ अंतर्गत विभिन्न क्र. १ ते ५ (दोन्ही एक ब्रित) धारक प्रत्येकी रु. ५०/- (रुपये पंन्नास मात्र) चे सर्व ते ५ (पाच) शेअर्स (यानंतर ''सदर शेअर्स'' असा उब्लेख) (यानंतर एकत्रित ''सदर परिसर'' असा उब्लेख) खरेदी आणि संपादित करण्यासाठी श्री. नेमिदास खिमजी छेडा (यानंतर "सद्र मालक" असा उञ्लेख) यांच्यासह वाटाघाटी करीत आहेत. आमच्या अशिलांनी सांगितल्यानुसार आम्ही सदर शेअर्स आणि सदर परिसराच्या संदर्भातील सदर मालकांच्या नामाधिकाराचा तपास

आणि पहताळणी करीत आहोत. सर्व व्यक्ती ज्यांचा विक्री, अदलाबदल, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, अभिहस्तांकन, गहाण प्रभार, धारणाधिकार, वारसाहक्क, अंत्यदान, उत्तराधिकार, बक्षीस, देखभाल, सुविधाधिकार, विश्वस्त, कुळवहिवाट, पोट-कुळवहिवाट, लिव्ह ॲण्ड लायसन्स, काळजीवाह् तत्वाने, भोगवटा, कब्जा, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड कोणत्याही कायदे न्यायालयाचा हुकूम किंवा आदेश, कंत्राट/करार, विकास हक्क, नामाधिकार दस्तावेज जमा केल्याचे ज्ञापन, तारण किंवा अन्यथा कोणत्याही मार्गाने सदर शेअर्स आणि/किंवा सदर परिसराच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची कोणतीही हरकत, हक्क, नामाधिकार, लाभ हितसंबंध, दावा किंवा मागणी असल्यास सदर तारखेपासून १५ (पंधरा) दिवसात निम्नस्वाक्षरीकारांना त्याच्या कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरुपात कळविणे याद्वारे आवश्यक आहे, कसूर केल्यास कोणत्याही प्रकारचा असा हक्क, नामाधिकार, लाभ हितसंबंध, दावा आणि/किंवा मागणी त्यागित आणि/किंवा परित्यागित केल्याचे मानण्यात येईल आणि असा दावा अस्तित्वात नसल्याचे मानण्यात येईल.

सदर दिनांक १७ जुलै, २०२०

लेक्झिकॉन लॉ पार्टनर्स करिता

भागीदार

वकील आणि सॉलिसिटर्स मुल्ला हाऊस, ४ था मजला

५१, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१. contact@lexiconlaw.in

> (3) Reliance

नोंदणीकुल कार्याजयः उस मजता, मेकर बेम्बर्स ४, २२२, मरियन पॉइट, युवई - ४०० ०२९, दुरुप्रवर्गी: ०२२-३५५५ ५०००. ई-मेल: investor relations@ril.com CIN: L17110MH1973PLC819786

खाली नमूद केलेले इक्किटी शंअर सर्टिफिकेटस जे कंपनी दारे दिले गेलेले आहेत, ते हरविले किया ग्लाब झाले आहेत. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) ला अनुससन आणि इन्दहेस्टर एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड अथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर आणि रिफंड) नियम २०१६ मधील बदलांनुसार कंपनीने नमूद केलेल्या इक्विटी शेअर सर्टिकिकेटमधील शेअर्स या आधीय इन्स्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटेस्शन फंड अथोरिटीकडे आवश्यक त्या प्रक्रियांचे पालन करून इस्तांतरित केलेले आहेत. त्यापळे ही शेवर सर्टिफिकेटस आपोआप रह झालेली आहेत आणि त्याद्वारे कोणताही व्यवहार होक शकत नाही.

नाव/संतम्म नाव

क.	कगक	नाव/सलम्न नाव	संख्या	पासून - पर्वत	पासून - पर्वत
٩	29820363	अनिश शाह	-50	4466045~045	
		बिना शाह	3	4452045-045	The state of the s
2	45,998028	बालसुब्रमणियम्	55	40880899-699 99880884-884	9954080399-339
*	34110068	महालक्ष्मी	80	21040012-012	405448695-650
3	933350294	नुप्तेश्वर वॉश्वरी	90	196208408-1908	9598598659-940
	191110	रामसयारी देवी	30	57540C9C-C9C	10 October 1981
Ŋ.	83845384	पुरुष्ट्र सिंग	989	999995-996	53085540-858
		सस्दार सिंघ	944	3484848-848	86505465-035
			₹6	3384845-845	W7543595~074
			200	8434864-808	268-63367862
			344	\$3389W\$-9CV	
4	84458384	इंदर चंद मोदी	प्रश्त प्र	96879379-329	
7	W.1308383	447.42.0141	400	95825338-334	
Ę	32029354	जसबीर कॉर अञ्जुवालिया	80	23502350-350	
		शितम रम	7.12.45.	7236 7376 7376	1411 14 14 14 14 14 14 14 14 14 14 14 14
13	408338084	जसपिंदर सिंध बजाज	96	69630683-683	2960396064-602
6	906283859	यनसुखताल संघवी	96	14066 3014014-14014	9505980202-234
		हरित्र संघवी	27.757.277		Property leader and control of the last
4	24924454	नतिनी आर देदिया	54	96833698-698	884568464-546
	Decision and	रतिकलाल पी देहिया निशीकांत चौधरी	U Acco	BRIDGIANO SPOR	ALLEGE STATE OF THE STATE OF TH
90	49.884609 955.95689	नेस्तमल दानी	90	999787584758	
3.4	REE45048	नाम्यानस दाना	× ×	4354585-586	
				12918835-83C	5458368340-548
92	976739688	नोरतमल दानी	36	40499986-886	9606368063-096
	20000100000	मानु देवी दानी	35	£2463288-288	2295429065-903
93	38883680	पेरुव्रम प्रोरस कात्रक	54	49892203-202	
			63	46252510-510	
	Tarana and	2 2 2	959	£35C0£83-£83	
98	५२६३५६१६	पिनाबेन विमनलाल शाह	50	305934505-305	446034648-683
94	448340588	प्रामाकस्त्राय कोला	3.5	40000645-645	9602993408-509
96	900840038	सुयुना कोला प्रदिम कुमार	ą	46230686-686	76,94498089-048
719	83745603	प्रेम रतन हागा	. 4	9322266-086	28436580~586
150	aka active	art strategis	-	4344466-406	76433484-463
			- 1	6235550-300	
			¥	4955566-500	
			3	4333366-366	439664962-963
			3	8345566-366	
			3	6335500-500	
			- 9		
			6	4335350-300	
			.19	\$32224C=26C	0.0000000000000000000000000000000000000
			30	4955543-543	
			9	4355543-543	Control of the Contro
			3		
			4	AND THE RESIDENCE OF THE PARTY	
			e	8335365-365	94633099-096
			50	4855545-545	magcca3d-aac
			.50	4355545-545	29098092988
	and so		3	POTENIA DO NOTE	937988309-305
96	83434054	स्त्रकेश जैन	£ 100		
			50	8480545-543	1.05 All 1.05 (1.05)
			20	20082824-824	
			9	20082824-824	
			- 1	20085654-654	
			1,8	43486846-848	9248085C35-C8%
			9.5	48408044-043	
			40	५५१०६२९५-२९५	
			90		455083584-540
			90.	44002435-435	
			90	441992428-428 441992426-428	
			40		484044544-808
			¥	42352433-835	10 to
			50	\$4.000 (C.1000) (C.1000) (C.1000)	440643648-865
99	अपुर्द0389	स्वी गोयल	40	46746399-399	
50	PARKEZSOF	रेखा अगस्याल	94	E9666598-698	
29	62902880	रियाज आर मारुफ	N	46585608-608	9939999069-068
55	405858300	संविता शाह	9	46244889-889	
53	998494555	संतोष कुम्बर श्रीबारतव	3.9	48463585-585	
		the state of the s		64545540-550	
58	900054048	स्काइन लीडर एम एस जनी	1	40661165-565	
200	No Seed U.S.	excession about	087.5	£5544584-584	
54	998398736 998398736	सुब्बरावण गोवर्चन सुपुना कोला	80	49200543~E44	
₹Ę	1704 10454	पुरुग काला प्रभावन राव कोला	35	57496564-564	
20	89984035	टी ही मितल	40	#4446604-604	
			940	8648580-585	
20	5,4555,05	उनकटा सुब्रमण्डम अकेल्ला	4	3543868-868	
			W	4239269-269	
			3	६५५२५६६-५६६	930402983-988
29	33000830	वर्षा बालुमाई पटेल	50	8388935-435	U0950608-696
		सरोजिनी बी पटेल	90	90984850-850	
233.0	37.878.24.28	Water Company of the	90	95636869~869	
30	15045554	विमलेश अलियावाडी	9	40382348-448	4460386465-465
		राजीव अकवाणी	SECTION OF STREET		
		एकुण	\$908		74.00
100	0.0 0	W 10 10 10	A 100 To	W. C.	The second secon

सिक्युरिटीज आणि एक्सकेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑप्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्यायरमेन्टस्) रेग्युलेशन्स २०९५ च्या ४० व्या नियमाला अनुसरून, कंपनीये इक्विटी शेअर्स भौतिक पद्धतीने हस्तांतरित करता येत नाहीत. आणि न्हणून नागरिकांना कोणत्याही स्वसमात या इक्विटी शेअर सर्टिफिकेटमा/इक्विटी शेअरमा व्यवहार न करणे किंवा खरेदी न करणे बाबत सुचना देण्यात येते आहे. कोंगल्याही व्यक्ती (व्यक्ती) द्वारे या इक्विटी केअसं/शेअर सटिपिकेट बाबतीत कोपताही दावा असला, तर त्याने असा दावा कंपनीच्या गीनस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट म्हणजेव: "केफिन टेक्नॉलॉजीस प्रायक्टंट लिमिटेड", सिलेनियम टॉयर बी, प्लॉट में, ३१-३२, गरीबॉयली, फायनानशीवल डिस्ट्रीक्ट, नानकसपुद्धा, हैदाबाद – ५०० ०३२ येथे ही सूचना छापून आल्यापासून **सास (७)** दिवसांच्या आत करावा. तसे केले गेले नाही तर कंपनी आयईपीएक प्राप्तिकरणामार्कत या इविंपटी रोअसंवरील कोपसाही दावा, नोंद्रपी धारक/योग्य दावेदारकबद्धन कथी आणि केंद्रा ही मिळाल्यास, मान्य करेल.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड करिता साविधी पारेख जॉइंट कंपनी सेकेटरी आणि कम्पनायन्त ऑफितरर

दिनांक = १६ जुलै, २०२०

दिनांक: १७ जुलै, २०२०

सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड

सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेडच्या २५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएमची) नोटीस

अनुमती देण्यात आलेली आहे. वरील परिपत्रकांचे अनुपालन करून, वित्तीय वर्ष २०१९–२० साठी वार्षिक अहवालासह एजीएमची नोटीस हे दस्तऐवज कंपनीच्या डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट्सकडे/रजिस्ट्रार व शेअर ट्रन्सफर एजन्ट (आरटीएकडे) ज्या सभासदांचे ईमेल आयडीज नोंदणीकृत आहेत, अशा सर्व

वास्तविक प्रकारे भागधारणा करणाऱ्या सभासदांना कंपनी रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजन्ट (आरटीए) केफिन टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची कार्वी फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड) यांच्यांकडे einward.ris@kfintech.com येथे, त्यांचे ईमेल आयडीज सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे आणि डिमटेरियलाइज्ड स्वरुपात भागधारणा करणाऱ्या सभासदांना त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट्सद्वारे त्यांच्या संबंधित डिपॉझटरीजकडे त्यांच्या ईमेल आयडीजी

व्हीसीद्वारे/व्हीओएएमद्वारे एजीएमला उपस्थित राहण्यासंबंधी सूचना एजीएमच्या नोटिशीमध्ये

एजीएमध्या नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर आपले मतदान करण्यासाठी कंपनी आपल्या सर्व सभासदांना दुरस्थ ई-मतदान सुविधा (ई-मतदान) प्रदान करत आहे. तसेथ, कंपनी ही एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीदारे मतदानाची सुविधा (ई-मतदान) प्रदान करत आहे. दुरस्थ ई–मतदानाच्या आणि ई–मतदानाच्या प्रक्रियेचा तपशील एजीएमच्या नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलेला आहे.

मंगल कुलकर्णी कंपनी सचिव

दिनांक : १६ जुलै, २०२० रथळ : बंगळुरु

वेबसाइट: www.sonata-software.com

(सीआयएन नं. L72200MH1994PLC082110) नोंदणीकृत कार्यालय: 208, टीव्ही इंडस्ट्रियल इस्टेट, २रा मजला, एस के अहिरे मार्ग, बरळी, मुंबई - 400 030. कॉरपेरिट ऑफीस: 1/4, एपीएस ट्रस्ट इमारत, बुल टेंम्पल रोड, एन. आर. कॉलनी, बेंगलुरू - 560 004. दुरध्वनी: +91-80-67781999, फॅक्स: +91-80-26610972, ई-मेल आयडी: info@sonata-software.com

याद्वारे सूचित करण्यात येत आहे की सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेडची (कंपनी) पंचविसावी वार्षिक सर्वसाधारण समा ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) ११ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ४.०० वाजता (आयएसटी), कंपनी अधिनियम, २०१३ च्या लागू तरतुदी, आणि त्याअंतर्गत तयार करण्यात आलेले कायदे, नियम आणि कॉरपोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेले ८ एप्रिल २०२० चे सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १३ एप्रिल २०२० चे सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७/२०२०, ५ मे २०२० चे सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२० आणि सेबीचे १२ मे २०२० तारखेचे परिपत्रक (यामध्ये एकत्रितपणे 'परिपत्रक' म्हणून संबोधण्यात येते) यांचे अनुपालन करून घेण्यात येईल. वरील परिपत्रकांमप्रमाणे, कंपन्यांना सर्वसामान्य स्थळी सभासदांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसीद्वारं/ओएव्हीएमद्वारं एजीएम घेण्यास

सभासदांना इलेक्टॉनिक प्रकाराने पाठवण्यात येतील.

वित्तीय वर्ष २०१९-२० साठीच्या वार्षिक अहवालासह एजीएमची नोटीस हे कंपनीच्या www.sonata-software.com या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाइटसवर म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या आणि नॅशनल स्टॉक एक्स्बेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> and <u>www.nseindia.com</u> या वेबसाइट्सवर तसेच एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात

नोंद करण्याची विनंती करण्यात येत आहे.

सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड साठी

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

epaper. freepressiournal i

ठिकाणः मुंबई

पोटकलम (८) च्या त स्तुदींकडे वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

दिनां क: १५,०७,२०२० ठिकाण: विरार पूर्व